

मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम
करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार
यांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: मविनि-२०१३/प्र.क्र.७०/भाषा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- १० मार्च, २०१५

वाचा :-

१) वाचा : या विभागाचा समक्रमांकाचा दि.१० फेब्रुवारी २०१५ रोजीचा शासन निर्णय.

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.१ येथील “मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम
करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात खालीलप्रमाणे वाढ करण्यास शासन मंजूरी
देण्यात येत आहे” याऐवजी “मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणाऱ्या लेखकांना खालील दर
तसेच समीक्षक व भाषांतरकार यांना खालील दराच्या निम्मे दर अशी वाढ करण्यास शासन मंजूरी
देण्यात येत आहे” असे वाचावे.

सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०३१११४५५०६७३३३ असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
६. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
८. वित्त विभाग (व्यय-४) मंत्रालय, मुंबई,
९. कक्ष अधिकारी/भाषा-१, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. निवडनस्ती.